

(हा अर्ज केवल अर्जदारानेच भरला पाहिजे. कृपया अर्ज फक्त काळ्या किंवा निळ्या शाईनेच भरा आणि जिथे इंग्रजी आवश्यक असेल, तिथे फक्त इंग्रजीच्या मोठ्या अक्षरांमध्ये भरा.)

* चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत

[illegible]

***खाते हाताळण्याबाबतच्या सूचना *व्यवहाराची पद्धत**

एकल (स्वतः) ☐ दोघापैकी कोणीही किंवा हयात व्यक्ती ☐ कोणीही किंवा हयात व्यक्ती ☐ अल्पवयीन ☐ पालकाअंतर्गत ☐ संयुक्तपणे, ☐
 आधीची व्यक्ती किंवा हयात व्यक्ती ☐ नंतरची व्यक्ती किंवा हयात व्यक्ती ☐ इतर _____

अर्जदाराचा तपशील

पहिला अर्जदार:		ग्राहक आयडी:	
दुसरा अर्जदार:		ग्राहक आयडी:	

विभाग अ

पहिला अर्जदार सार्वजनिक अल्पवयीन ज्येष्ठ नागरिक कर्मचारी

(विद्यमान ग्राहक आयडी असलेल्या ग्राहकांसाठी विभाग ब पहा)

[illegible]

*वैवाहिक स्थिति : अविवाहित ☐ विवाहित ☐ घटस्फोटीत ☐ विधवा/विधुर ☐

[illegible]

माहेरचे नाव (असल्यास):	
------------------------	--

[illegible][illegible]

जोडीदार / ^पालकांचे नाव:

(^अल्पवयीन पालकत्व खात्याच्या बाबतीत)

*राष्ट्रीयत्व: भारतीय इतर धर्म निवासी स्थिती: निवासी भारतीय इतर

वर्ग: खुला ☐ अनुसूचित जाती (SC) ☐ अनुसूचित जमाती (ST) ☐ इतर मागासवर्गीय (OBC) ☐ इतर _____ ☐

*लिंग पुरुष ☐ महिला ☐ तृतीय ☐ इतर _____

दिव्यांग व्यक्ती होय ☐ नाही ☐

जर होय^१, तर कृपया स्वतंत्र परिशिष्ट भरा

जन्मतारीख

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

 जन्माचा देश _____

शिक्षण: प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदवीधर/पदव्युत्तर व्यावसायिक निरक्षर इतर

संपर्क तपशील

[illegible]

(मासिक ईमेल स्टेटमेंट वर नमूद केलेल्या ईमेल आयडीवर पाठवले जाईल)

[illegible]

***कायमचा पत्ता:**

[प]	[त्या]	[ची]	[]	[ओ]	[ळ]	[]	[1]												
[प]	[त्या]	[ची]	[]	[ओ]	[ळ]	[]	[2]												
[प]	[त्या]	[ची]	[]	[ओ]	[ळ]	[]	[3]												

लँडमार्क:

पिन कोड:

शहर:

राज्य:

देश:

संपर्क पत्ता कायमच्या पत्त्यासारखाच आहे
(जर हो, तर खालील तपशील भरण्याची गरज नाही. जर नाही, तर कृपया संपर्क पत्ता द्या)

संपर्क पत्ता:

[प]	[त्या]	[ची]	[]	[ओ]	[ळ]	[]	[1]												
[प]	[त्या]	[ची]	[]	[ओ]	[ळ]	[]	[2]												
[प]	[त्या]	[ची]	[]	[ओ]	[ळ]	[]	[3]												

लँडमार्क:

पिन कोड:

शहर:

राज्य:

देश:

विभाग ब

सुरुवातीच्या पेमेंटचा तपशील

ठेवीची रक्कम _____ पेमेंटची पद्धत : चेक _____ इतर _____
 (भारतीय रुपयामध्ये)
 जर चेक असेल, तर आवश्यक तपशील द्या: चेक क्र. _____ चेकची तारीख _____
 बँकेचे नाव _____ शाखा _____ संदर्भ UTR क्र. _____

मुदत ठेव उघडण्याबाबतचा तपशील

मी/आम्ही ही मुदत ठेव/आवर्ती ठेव खालीलप्रमाणे चालवू इच्छितो/इच्छितो:

स्वतः ☐ एकतर स्वतः किंवा उत्तरजीवी ☐ माजी किंवा उत्तरजीवी ☐ सर्वाद्वारे संयुक्तपणे ☐ अल्पवयीन ☐ स्व-संचालित ☐ इतर _____

वरीलप्रमाणे दिलेला अधिकार मुदत ठेवीच्या मुदतपूर्व समाप्तीसाठीही लागू केला जाऊ शकतो

कृपया मुदत ठेव उघडा

कालावधी: _____ महिना / महिने _____ दिवस

रक्कम: INR _____ अक्षरी रक्कम _____

मी/आम्ही या मुदत ठेवीसाठी खालील पद्धतीने पैसे भरू इच्छितो/इच्छितो

माझ्या _____ खाते क्रमांकातून रक्कम वजा करा _____

चेक: चेक क्रमांक _____ चेकची तारीख _____

बँकेचे नाव आणि शाखा _____ NEFT/RTGS: व्यवहाराची तारीख _____

संदर्भ क्र. _____ इतर _____

कृपया या मुदत ठेवीवरील व्याज आणि परिपक्वता रक्कम मला/आम्हाला खालील पद्धतीनुसार अदा करावी:

	पर्याय 1	पर्याय 2
व्याज हे... असायला हवे कृपया फक्त 6 किंवा अधिक ठेवीसाठीच भरावे महिने (181 दिवस)	☐ त्रैमासिक पुनर्गतवणूक	☐ मला त्रैमासिक आधारावर दिले जाते / ☐ मला मासिक आधारावर दिले जाते
परिपक्वतेवर	☐ मुद्दल आणि व्याज नूतनीकरण करा ☐ मुद्दलचे नूतनीकरण करा आणि व्याज भरा; ☐ मुद्दल व व्याज परत मिळवा (परतावा घ्या)	☐ मुद्दलचे नूतनीकरण करा ☐ मुद्दल परत मिळवा (रिडीम करा) कृपया फक्त 6 महिन्यांपेक्षा जास्त ठेवीसाठी भरावे (181 दिवस)

180 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवलेल्या ठेवीसाठी, व्याज परिपक्वतेवर दिले जाईल. कृपया परिपक्वता सूचना भरा.

नॉन-कॉलेबल डिपॉझिट आणि टॅक्स सेक्टर डिपॉझिटसाठी ('मुदतपूर्व पैसे काढण्यास परवानगी नाही'), ऑटो रिन्यूअलचा पर्याय लागू नाही.

मुदतपूर्वबाबतच्या विशिष्ट सूचनांच्या अनुपस्थितीत, मुदत ठेवीचे नूतनीकरण त्याच अटी व शर्तीवर आणि नूतनीकरणाच्या वेळी

लागू असलेल्या दराने आपोआप केले जाईल.

@चेक 'क्रॉस्ड' (crossed) आणि 'अकाउंट पेई' (A/c payee) असावा, तसेच तो शिवालिंक स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड खाते < अर्जदाराचे नाव > ' या नावे देय (payable) असावा

व्याज आणि मुद्दल परतफेडीबाबतच्या सूचना	☐ शिवालिंक स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात जमा करावे	खाते क्रमांक _____
	दुसऱ्या बँकेच्या खात्यावर पैसे भरावे IFSC कोड _____	खाते क्रमांक _____ बँकेचे नाव _____
तुम्हाला तुमची मुदत ठेव तुमच्या खात्याशी लिंक करायची आहे का (स्वीप इन सुविधा) हो ☐ नाही ☐ ☐ शिवालिंक स्मॉल फायनान्स बँकेतील खाते		

चालू/बचत खाती मुदत ठेवी (TDs) जोडण्यावर आधारित 'स्वीप-इन' सुविधा. खात्यात अपुरे पैसे असल्यास, लिंक केलेल्या मुदत ठेवी मुदतीपूर्वी तोडल्या जातील आणि आवश्यक रक्कम बचत/चालू खात्यात हस्तांतरित केली जाईल. ही सुविधा केवळ तेव्हाच उपलब्ध आहे जेव्हा खात्यांवरील नावांचा क्रम आणि कामकाजाची पद्धत आणि त्याशी लिंक केलेल्या मुदत ठेवी (TDs) समान असतील. ही सुविधा 'मुदतपूर्व पैसे काढण्यास परवानगी नाही' अशा अटीवर बुक केलेल्या मुदत ठेवीसाठी किंवा आवर्ती ठेवीसाठी उपलब्ध नाही.

आवर्ती ठेव खाते उघडण्याबाबतचा तपशील

कालावधी:

महिना/महिने

रक्कम: INR

अक्षरी रक्कम

आवर्ती फ्लेक्सी ठेव - मासिक हप्त्यांबाबतच्या माझ्या/आमच्या सूचना

☐ माझ्या/आमच्या खाते क्रमांकातून डेबिट करा (शिवालिक स्मॉल

फायनान्स बँकेतील खाते) दरमहा माझ्या/आमच्या आवर्ती ठेवीसाठी

आवर्ती ठेवीसाठी 'ऑटो रिन्वू' पर्याय उपलब्ध नाही. परिपक्वतेच्या वेळी, रक्कम वर नमूद केलेल्या डेबिट खात्यात जमा केली जाईल.

इतर सुविधा

डेबिट कार्ड

पहिला अर्जदार

दुसरा अर्जदार

इन्स्टा ☐ इन्स्टा कार्ड संदर्भ क्रमांक इन्स्टा ☐ इन्स्टा कार्ड संदर्भ क्रमांक

पर्सनलाइज्ड (वैयक्तिकृत) ☐ पर्सनलाइज्ड (वैयक्तिकृत) ☐

डेबिट कार्डवरील नाव डेबिट कार्डवरील नाव

क्लासिक ☐ प्लॅटिनम ☐ क्लासिक ☐ प्लॅटिनम ☐

- आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, डीफॉल्टनुसार जारी केलेले सर्व नवीन डेबिट कार्ड केवळ देशांतर्गत एटीएम आणि देशांतर्गत पीओएस (POS) वर सक्षम केले जातील
- रुपे प्लॅटिनम कार्ड केवळ निवडक उत्पादन प्रकारांसाठी उपलब्ध आहेत
- संयुक्त पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या खात्यांसाठी डेबिट कार्ड जारी केली जाणार नाहीत
- पर्सनलाइज्ड डेबिट कार्ड बँकेच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केलेल्या पत्त्यावर पाठवली जातील
- ज्या प्रकारच्या कार्डासाठी आणि उत्पादनाच्या प्रकारांतर्गत खाते उघडले जात आहे, त्यानुसार शुल्क लागू होईल
- डेबिट कार्डची निवड करून, संबंधित व्यक्ती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लागू अटी व शर्तीना संमती देते

चेक बुक ☐ इंटरनेट बँकिंग ☐ मोबाईल बँकिंग ☐ खात्याशी संबंधित नोंदणीकृत ईमेल आयडीवर मासिक ईमेल विवरणपत्र पाठवले जाईल

अल्पवयीन व्यक्तीच्या खात्याबाबत घोषणा

मी याद्वारे घोषित करतो/करते की, मी अल्पवयीन मास्टर / मिस यांचा/यांची वडील / आई / पालक आहे (न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडली आहे).

- A) सदर अल्पवयीन व्यक्ती सज्जन होईपर्यंत, वरील खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या भविष्यातील व्यवहारांमध्ये मी त्या अल्पवयीन व्यक्तीचे प्रतिनिधित्व करेन आणि माझ्याद्वारे केले जाणारे खात्याचे कामकाज हे माझ्या अल्पवयीन मुलाच्या / मुलीच्या / हितासाठी असेल. (पालकाद्वारे संचालित अल्पवयीन खाते)
- B) मी याद्वारे माझ्या मुलाला/मुलीला त्याच्या/तिच्या नावाने बचत खाते उघडण्यासाठी आणि बँकेच्या नियमांनुसार उक्त खाते चालवण्यासाठी अधिकृत करतो/करते. मी मास्टर / मिस यांना उक्त बचत बँक खाते चालवण्याची परवानगी दिल्यामुळे बँकेला होणारे सर्व दावे, नुकसान, मागण्या इत्यादींपासून बँकेचे संरक्षण करण्याचे वचन देतो/देते. (१० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुलाचे स्वतः संचालित खाते)

पालकाचे नाव: (नाते)

पत्ता: पालकाची स्वाक्षरी

नामांकन आवश्यक आहे ☐ *हो ☐ नाही. मला/आम्हाला नामांकन सुविधेच्या फायद्यांबद्दल स्पष्ट केले आहे. तथापि,

मी/आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की मला/आम्हाला चालू खाते आणि बचत खाते (CASA) / ठेवीसाठी नामांकन द्यायचे नाही.

*जर नामांकन आवश्यक असेल, तर नामांकन फॉर्म घेऊन तो भरून द्यावा.

हे नामांकन बचत खाते / मालकी हक्काच्या चालू खात्यासाठी / मुदत ठेवीसाठी लागू आहे. सामान्य अटी आणि शर्ती

- बचत बँक खाते उघडण्यासाठी पात्रता**
बचत बँक खाती ही केवळ व्यक्तींसाठी, त्यांच्या वैयक्तिक आणि बिगर-व्यावसायिक उद्देशांसाठी असतात. भागीदारी संस्था, कंपनी, कॉर्पोरेशन आणि मालकी हक्क असलेल्या संस्था बचत बँक खाते उघडण्यास पात्र नाहीत. तथापि, ट्रस्ट, सोसायटी, धर्मादाय आणि शैक्षणिक संस्था नियामक मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून आणि विहित कागदपत्रे सादर करून बचत बँक खाते उघडू शकतात. व्यवहारांच्या पद्धतीवरून असे दिसून आल्यास की एखादे खाते व्यावसायिक किंवा वाणिज्यिक व्यवहारांसाठी वापरले जात आहे, तर ते खाते बंद करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
- पुरेशी शिल्लक राखणे**
खातेदारांनी चेक किंवा पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारी करण्यापूर्वी खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करावी. अपर्याप्त शिल्लकीमुळे धनादेशाचा अनादर झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही.
- शुल्क आणि फीची अनुसूची**
निधी हस्तांतरण, आंतर-शाखा बँकिंग आणि इतर सुविधांसह विविध बँकिंग सेवांसाठी लागू असलेले शुल्क 'शुल्क विवरणपत्रकात' तपशीलवार दिले आहे; हे विवरणपत्रक सर्व शाखांमध्ये आणि बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिवालिक बँक आरबीआयच्या (RBI) निर्देशानुसार आणि पूर्व सार्वजनिक सूचना दिल्यानंतर, अशा शुल्कांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
- खाते बंद करण्याचा अधिकार**
असामायानकारक वर्तन, वारंवार चेक परत येणे, गैरवापर किंवा बँक किंवा नियामक नियमांचे पालन न केल्यास कोणतेही खाते बंद करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे. अशा प्रकरणांमध्ये, बँक पूर्वसूचनेसह खाते बंद करू शकते. फसवणूक आणि नियामक उल्लंघनासाठी, बँक त्वरित तत्वावर खाते बंद करू शकते.

5. **पासबुक सुविधा**
पासबुक सुविधा सर्व शिवालिक शाखांमधील सर्व बचत बँक खातेदारांना (व्यक्तींना) उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांचे पासबुक नियमितपणे अपडेट करण्याचा आणि अचूकतेसाठी नोंदी तपासण्याचा सल्ला दिला जातो.
6. **चेक आणि इन्स्ट्रुमेंट्सचे संकलन**
चेक आणि इतर इन्स्ट्रुमेंट्स केवळ खातेदाराच्या नावे असल्यास संकलनासाठी स्वीकारले जातील. सर्वसाधारण नियमानुसार, बँकेच्या विशिष्ट मंजूरीशिवाय आणि योग्य तपासणीच्या अधीन राहून, तृतीय-पक्षाची इन्स्ट्रुमेंट्स संकलनासाठी स्वीकारली जात नाहीत.
7. **बचत बँक खात्यांवरील व्याज**
बचत बँक खात्यांवरील व्याज दररोजच्या उत्पादनाच्या आधारावर मोजले जाते आणि आरबीआय मास्टर्सनुसार त्रैमासिक आधारावर किंवा खाते बंद केल्यावर खात्यात जमा केले जाते. ठेवीवर व्याजाबाबत निर्देश (२०२३).
लागू असलेले व्याजदर सर्व शाखांमध्ये आणि बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केले आहेत.
8. **मूलभूत बचत बँक ठेव खाती (BSBDA)**
a) बँकेत मूलभूत बचत बँक ठेव खाते (BSBDA) असलेले ग्राहक बँकेत इतर कोणतेही बचत बँक खाते ठेवण्यास पात्र नाहीत.
b) जर एखादा ग्राहक BSBDA उघडत असेल, तर कोणतेही विद्यमान बचत खाते तीस (३०) दिवसांच्या आत बंद करणे आवश्यक आहे.
c) निर्धारित कालावधीत ग्राहकाने स्वेच्छेने बंद न केल्यास, योग्य ती सूचना देऊन अशी इतर खाती बंद करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
9. **आधार प्रमाणीकरण / ऑफलाइन पडताळणीसाठी संमती**
a) मी/आम्ही स्वेच्छेने माझा/आमचा आधार क्रमांक देत आहे/आहोत आणि 'आधार कायदा, २०१६', 'युआयडीएआय/UIDAI (प्रमाणीकरण) विनियम' व 'RBI KYC निर्देश, २०१६' यांच्या अनुषंगाने, आधार-आधारित ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण किंवा ऑफलाइन पडताळणीसाठी बँकेला संमती देत आहे/आहोत.
b) मी/आम्ही बँकेला केवळ नियामक आणि ऑडिटच्या उद्देशाने मास्क केलेले/टोकन केलेले आधार तपशील ठेवण्यास अधिकृत करतो/करतो.
c) मला/आम्हाला याची जाणीव आहे की, सरकारी अनुदान किंवा नियामक तरतुदीनुसार आवश्यक असलेल्या प्रसंगांशिवाय, आधार सादर करणे ऐच्छिक आहे.
10. **आधार संमती (प्रत्यक्ष आधार सादर करण्याच्या बाबतीत)**
मी/आम्ही याद्वारे, माझ्या/आमच्या स्वतःच्या स्वेच्छेने, माझी/आमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा सिद्ध करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी, UIDAI द्वारे जारी केलेली आधार कार्डची प्रत्यक्ष प्रत / प्रत्यक्ष ई-आधार / मास्कड आधार 'शिवालिक सीएल फायनान्स बँक' ("बँक") कडे सादर करत आहे/आहोत.
मी/आम्ही, आधार कार्डमधील 'क्विक रिसपॉन्स' (QR) कोडद्वारे किंवा UIDAI ने विहित केलेल्या अथवा लागू कायदांतर्गत अनुमत असलेल्या अन्य कोणत्याही पद्धतीद्वारे, सादर केलेल्या आधार तपशीलांची सत्यता पडताळण्यास बँकेला संमती देतो/देतो.
बँकेने मला/आम्हाला कळवले आहे की, सादर केलेले माझे/आमचे आधार ओळख/पत्ता पडताळणी, खाते उघडणे, केवायसी (KYC) अद्ययावत करणे किंवा कायदानुसार आवश्यक असलेल्या बाबींशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापरले जाणार नाही.
बँकेने मला/आम्हाला असेही कळवले आहे की, ही संमती आणि माझी/आमची आधारची प्रत माझ्या/आमच्या ग्राहक आयडी किंवा खाते तपशीलांसोबत सुरक्षितपणे जतन करून ठेवली जाईल.
मी/आम्ही पुष्टी करतो/करतो की, आधार गोळा करायचा उद्देश आणि त्याचा वापर याबद्दल मला/आम्हाला समजणाऱ्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
11. **सेंट्रल केवायसी रजिस्ट्री (CKYCR) साठी संमती**
a) 'मनी लॉडरिंग प्रतिबंध (अभिलेख जतन) नियम, २००५' अन्वये आवश्यक असल्यानुसार, माझी/आमची केवायसी (KYC) माहिती (ज्यामध्ये छायाचित्र, अधिकृतपणे वैध कागदपत्रे आणि इतर तपशीलांचा समावेश आहे) 'सेंट्रल केवायसी रेकॉर्ड्स रजिस्ट्री' (CKYCR) वर अपलोड करण्यासाठी मी/आम्ही याद्वारे बँकेला अधिकृत करत आहे/आहोत.
b) केवळ माझी/आमची ओळख आणि पत्ता यांची पडताळणी करण्याच्या उद्देशाने, CKYCR वरून माझे/आमचे KYC तपशील डाउनलोड करण्यासाठी मी/आम्ही बँकेला संमती देत आहे/आहोत.
c) मला/आम्हाला याची जाणीव आहे की, माझ्या/आमच्या KYC रेकॉर्डमध्ये नाव, पत्ता, जन्म/स्थापनेची तारीख, पॅन (PAN) आणि इतर KYC माहिती यांसारख्या वैयक्तिक तपशीलांचा समावेश आहे; आणि कायद्याने परवानगी दिल्यानुसार ही माहिती CKYCR किंवा सक्षम प्राधिकरणांसोबत सामायिक केली जाऊ शकते.
d) मी/आम्ही याद्वारे घोषित करतो/करतो की, येथे दिलेली माहिती सत्य व अचूक आहे आणि केवायसी (KYC) तपशील किंवा पूरक कागदपत्रांसह त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही बदलाबाबत, असे बदल झाल्यापासून 30 दिवसांच्या आत बँकेला सूचित करण्याचे वचन देतो/देतो.
12. **ग्राहकाची घोषणा आणि अनुपालन**
मी/आम्ही घोषित करतो आणि पुष्टी करतो की:
a) माझ्या/आमच्या खात्यातील सर्व व्यवहार केवळ कायदेशीर स्रोतांतूनच केले जातील आणि ते 'मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002' किंवा इतर कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन करणारे नसतील.
b) बँकेला पुरवलेली माहिती सत्य, अचूक आणि पूर्ण आहे आणि त्यामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाल्यास तो त्वरित कळविला जाईल.
c) मी/आम्ही लागू कायदानुसार प्रतिबंधित किंवा निषिद्ध ठरवण्यात आलेल्या कोणत्याही संस्थांकडून देणग्या किंवा अंशदान स्वीकारलेले नाही.
d) मी/आम्ही बँकेला अधिकृत करतो / करतो की, लागू असलेले सेवा शुल्क आणि वैधानिक देणी माझ्या/आमच्या खात्यातून 'शुल्क-पत्रका' नुसार वजा करावीत.
e) मी/आम्ही याद्वारे बँकेला माझ्या/आमच्याद्वारे स्वाक्षरी केलेले/काढलेले सर्व चेक, ऑर्डर आणि पेमेंट सूचनांचे सन्मान करण्यास आणि पुरेशी शिल्लक उपलब्ध असेपर्यंत अशा रकमा माझ्या/आमच्या खात्यातून डेबिट करण्यास अधिकृत करतो/करतो.
13. **माहितीचा खुलासा**
बँक आणि तिचे अधिकृत प्रतिनिधी, पूर्वसूचनेशिवाय, माझी/आमची माहिती, केवायसी तपशील, आर्थिक माहिती आणि इतर कोणताही संबंधित डेटा, क्रेडिट ब्युरो, नियामक प्राधिकरणे, वैधानिक संस्था, यूआयडीएआय (UIDAI), एफआययू-आयएनडी (FIU-IND), कायदा अंमलबजावणी संस्था इत्यादींसह उघड करू शकतात किंवा सामायिक करू शकतात. अशी माहिती उघड करणे लागू कायदानुसार आवश्यक किंवा अनुज्ञेय असल्यास, अथवा नियम-कायदांचे पालन, ओळख पडताळणी, फसवणूक शोधणे व रोखणे किंवा इतर कोणत्याही कायदेशीर आवश्यकतेसाठी केले जाऊ शकते.
14. **दुरुस्त्या**
वरीलपैकी कोणतेही नियम किंवा अटींमध्ये सुधारणा करण्याचा, त्यांत बदल करण्याचा किंवा त्या रद्द करण्याचा अधिकार बँक आपल्या पूर्ण विवेकाधिकारानुसार आणि पूर्वसूचनेशिवाय राखून ठेवते. असे कोणतेही बदल, एकदा शाखांमध्ये प्रदर्शित किंवा बँकेच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यानंतर, सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक मानले जातील.

ग्राहकाचे घोषणापत्र

मी/आम्ही याद्वारे पुष्टी करतो की मी/आम्ही वरील अटी आणि शर्ती वाचल्या आहेत, समजून घेतल्या आहेत आणि त्यांचे पालन करण्यास सहमत आहोत, ज्यामध्ये

आधार, CKYCR आणि केवायसी अनुपालनाशी संबंधित अटींचा समावेश आहे, ज्या वेळोवेळी सुधारल्या जाऊ शकतात.

मी/आम्ही हे देखील मान्य करतो की मी/आम्ही shivalik.bank.in प्रदर्शित केलेल्या संबंधित सेवा अटींचे पुनरावलोकन केले आहे.

अनुक्रमांक	पूर्ण नाव	खात्यातील संबंध	नमुना स्वाक्षरी
पहिला अर्जदार			
दुसरा अर्जदार			

केवळ कार्यालयीन वापरासाठी

जोखीम श्रेणी कमी ☐ मध्यम ☐ उच्च ☐

एआरएन (ARN) क्रमांक

सोर्सिंग कर्मचाऱ्यांनी भरायचे आहे

मी पुष्टी करतो की मी वैयक्तिकरित्या ग्राहकाच्या कायमस्वरूपी/संपर्क पत्त्यावर भेट दिली आहे. मी हे देखील पुष्टी करतो की ग्राहकाने खाते उघडण्याची सर्व कागदपत्रे पूर्ण केली आहेत आणि माझ्या उपस्थितीत AOF, कागदपत्रे आणि इतर जोडपत्रांवर स्वाक्षरी केली आहे.

कर्मचारी नाव आणि पद		यांची स्वाक्षरी सोर्सिंग कर्मचारी
कर्मचारी कोड		
कर्मचारी शाखेचे नाव		

शाखा संचालन व्यवस्थापक / शाखा व्यवस्थापकांची स्वाक्षरी

सर्व माहिती (सह. नाव आणि/किंवा स्वाक्षरीतील तफावत), AOF मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सत्यापित केली गेली आहे आणि ती बरोबर असल्याचे आढळले आहे. मी नमूद केलेले खाते/खाती उघडण्यासाठी अधिकृत करतो.

कर्मचारी नाव आणि पद		शाखा प्रमुख / शाखा संचालन व्यवस्थापक यांची स्वाक्षरी
कर्मचारी कोड		
कर्मचारी शाखेचे नाव		



ग्राहकाची पावती आणि नियम (ग्राहकाची प्रत)

मी/आम्ही शिवालिक बँकेत चालू खाते/बचत खाते/मुदत ठेव खाते उघडण्यासाठी अर्ज केला आहे. पेमेंटचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रकार सरासरी मासिक शिल्लक / त्रैमासिक उलाढाल:

ग्राहकाचे नाव

रक्कम द्वारे भरले: चेक चेक क्र.

इतर

बँक

बँक अधिकाऱ्याचे नाव

स्त्रोताचा संपर्क क्र.: पावतीची तारीख:

बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी

मी/आम्ही याद्वारे कबूल करतो की मी/आम्ही बँकेतील माझ्या/आमच्या ठेव खात्याच्या/खात्यांच्या संचालनाचे नियमन करणाऱ्या खालील अटी आणि शर्ती वाचल्या आहेत, समजून घेतल्या आहेत आणि त्यांचे पालन करण्यास सहमत आहोत:

1. नामांकन सुविधा

- नामांकन सुविधा सर्व वैयक्तिक ठेव खात्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये बचत, मुदत आणि आवर्ती ठेव खात्यांचा समावेश आहे, जी एकट्याने किंवा संयुक्तपणे ठेवली जातात.
- 'बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा, 2025' आणि त्याशी संबंधित आरबीआय (RBI) किंवा डीएफएस (DFS) च्या मार्गदर्शक तत्वांमधील अद्ययावत नियामक तरतुदी व सुधारणांनुसार, मी/आम्ही जास्तीत जास्त चार व्यक्तींना नामनिर्देशित करू शकतो; हे नामनिर्देशन संयुक्तपणे (ठराविक टक्केवारीच्या प्रमाणात) किंवा अनुक्रमे (प्राधान्यक्रमानुसार) करता येईल.
- दिलेला नामांकनाचा तपशील बँकेच्या रेकॉर्डमध्ये नोंदवला जाईल आणि तो माझ्या/आमच्याद्वारे कोणत्याही वेळी लेखी स्वरूपात, लागू असलेल्या प्रक्रियेनुसार सुधारित किंवा रद्द केला जाऊ शकतो.
- नामांकित व्यक्ती अल्पवयीन असल्यास, लागू कायदानुसार आवश्यकतेनुसार, त्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने रक्कम स्वीकारण्यासाठी मी/आम्ही एका पालकाची (संरक्षकाची) नियुक्ती करू.
- मी/आम्ही हे मान्य करतो/करतो की नामनिर्देशित व्यक्ती खातेधारकाच्या कायदेशीर वारसांसाठी केवळ विश्वस्त म्हणून काम करते आणि नामनिर्देशन कायदेशीर उत्तराधिकार हक्कांना रद्द करत नाही.
- ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास, मुदत ठेवीचा कालावधी, परिपक्वतेसाठी शिल्लक राहिलेला काळ किंवा 'लॉक-इन' अटी यांचा विचार न करता, बँक कोणत्याही दंडाशिवाय मुदत ठेव मुदतीपूर्वी बंद करण्याची मुभा देईल. बँकेच्या 'मृत खातेदाराच्या दाव्याच्या निपटारा धोरण'नुसार आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसदार यांना देय रकमेचा निपटारा केला जाईल. कोणताही दंड न आकारता, ठेव बँकेकडे प्रत्यक्ष राहिलेल्या कालावधीसाठी लागू दराने व्याज दिले जाईल.

2. खात्याचा अनुमत वापर

या खात्याचा वापर केवळ वैयक्तिक, बिगर-व्यावसायिक आणि बिगर-वाणिज्यिक उद्देशांसाठीच केला जाईल. कोणतेही व्यवहार व्यावसायिक, व्यापार-विषयक, संशयास्पद किंवा अवांछित स्वरूपाचे असल्याचे आढळल्यास, बँक आपल्या निर्णयानुसार खात्याचे कामकाज मर्यादित करण्याचा, खाते गोठवण्याचा किंवा खाते बंद करण्याचा अधिकार राखून ठेवते.

3. खाते नोंदीची पडताळणी

मी/आम्ही पासबुक किंवा खाते विवरणपत्रातील सर्व नोंदींची पडताळणी करू आणि नोंदीच्या तारखेपासून 30(तीस) दिवसांच्या आत कोणत्याही विसंगती, त्रुटी किंवा राहिलेल्या बाबींविषयी बँकेला सूचित करू. असे न केल्यास, अशा नोंदी बरोबर मानल्या जातील आणि त्या माझ्या/आमच्याकडून स्वीकारल्या जातील.

4. अकार्यरत आणि दावा न केलेली खाती

- सलग दोन वर्षांच्या कालावधीत ग्राहकाने पुढाकार घेऊन कोणताही व्यवहार न केलेले खाते 'अकार्यरत' मानले जाईल.
- निष्क्रिय खाते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी लेखी विनंती आणि त्यासोबत वैध ओळख व पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.
- दहा वर्षांपासून कोणतेही व्यवहार न झालेली खाती 'दावा न केलेली' मानली जातील आणि त्यांची हाताळणी आरबीआयच्या (RBI) लागू असलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार केली जाईल.

5. किमान शिल्लक आणि खात्याचा व्यवहार

मी/आम्ही निर्धारित सरासरी मासिक शिल्लक आणि धनादेश किंवा पेमेंट निर्देशांचे पालन करण्यासाठी पुरेसा निधी राखू. अशी शिल्लक रक्कम न राखल्यास, बँकेच्या शाखांमध्ये आणि संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या 'शुल्क-पत्रका'नुसार लागू शुल्क आकारले जाईल. वारंवार धनादेश परत येणे किंवा समाधानकारक व्यवहार न आढळणे यांसारख्या बाबींमुळे, योग्य ती सूचना दिल्यानंतर खाते बंद केले जाऊ शकते.

6. बँकेद्वारे खाते बंद करणे

बँक, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, तीस (३०) दिवसांची पूर्वसूचना देऊन माझे/आमचे खाते बंद करू शकते. तथापि, खात्याचे वर्तन असमाधानकारक असल्यास (उदा. वारंवार चेक परत येणे, गैरवापर किंवा सतत शिल्लक न राखणे), बँक पूर्वसूचनेशिवाय खाते त्वरित बंद करू शकते. देशी किंवा शुल्क समायोजित केल्यानंतर, कोणतीही उर्वरित शिल्लक ज्या खात्यातून सुरुवातीची ठेव जमा केली होती, त्या खात्यात किंवा बँकेच्या धोरणानुसार परत केली जाईल.

7. संपर्क तपशीलात बदल

मी/आम्ही पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा इतर संपर्क तपशीलांमध्ये कोणताही बदल झाल्यास, लागू असल्यास कागदपत्रे पुराव्यासह, बँकेला त्वरित लेखी कळवू.

8. अल्पवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या

या खात्याच्या उद्देशासाठी:
अल्पवयीन: 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती.
ज्येष्ठ नागरिक: 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची व्यक्ती.

9. माहितीचा खुलासा

बँक आणि तिचे अधिकृत प्रतिनिधी, पूर्वसूचनेशिवाय, या खात्याच्या संदर्भात प्रदान केलेली माहिती (आर्थिक तपशील आणि केवायसी माहितीसह) क्रेडिट ब्युरो, नियामक/वैधानिक प्राधिकरणे, कायदा अंमलबजावणी संस्था किंवा इतर संस्थांना, लागू कायदानुसार आवश्यक किंवा परवानगी असल्यास किंवा फसवणूक रोखण्यासाठी आणि अनुपालन हेतूसाठी उघड करू शकतात किंवा सामायिक करू शकतात.

10. नियम आणि अटींमध्ये सुधारणा

बँकेला वरील कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आणि पूर्वसूचनेशिवाय सुधारणा, बदल किंवा फेरफार करण्याचा अधिकार आहे. खाली स्वाक्षरी करून, मी/आम्ही वेळोवेळी दुरुस्त केल्याप्रमाणे खात्याचे नियमन आणि धोरणे नियंत्रित करण्यास सहमत आहे.